

माहे जूले २००७ च्या पावसाळी अधिवेशनातील पुण्यवणी मागणी - पुणे
जिल्हयार्तील खेड तालुक्यातील आग्ला कलमोर्डी (नवीन) प्रकल्पांतर्गत
पाटबंधा-यांच्या कामांसाठी निर्धी उपलब्ध करून देण्याबाबत
महागट्ट शासन

आर्दिवार्षी विकास विभाग

शासन शुद्धीपत्रक क्र. जसंगि २००७/प्र.क्र ४३/ का.५

मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२

दिनांक : ५ ऑक्टोबर, २००७

वाचा :- १) शासन निर्णय क्र. जसंगि २००७/ प्र.क्र ४३/ का.५ दिनांक २४ सप्टेंबर, २००७

२) शासन शुद्धीपत्रक क्र. दीमुळी २००७/ प्र.क्र ५०/ का.५ दिनांक २५ राप्टेबर, २००७

शासन निर्णय :- उपरोक्त वाचा १. क्र १ गोपीत दिनांक २४ सप्टेंबर, २००७ च्या शासन निर्णयातील परिच्छेद क्र. ३ मर्यादील " अधिक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे प्रकल्प, पुणे " या एवजी " अधिक्षक अभियंता व संचालक, पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय, पुणे " असे वाचाये.

२. रादर शासन निर्णय महागट्ट शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा मंगाणक मंकेतांक क्रमांक २००७/१००५/१००८५३००१ असा आहे.

महागट्टाचे शज्यपाल यांच्या आदेशानुसार य नायांने,

२००७/१००५/१००८५३००१

(वा.वा.गांगायणकर)

अयग मंचिय

प्रति,

अधिक्षक अभियंता व संचालक, पाटबंधारे संशोधन व विकास मंचालनालय, पुणे अधिक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळ, पुणे.

कार्यकारी मंचालक कृष्णा खांडे पाटबंधारे विकास मंडळमंडळ, पुणे

अधिक्षक अभियंता व प्रशासक लामदेव विकास प्राधिकरण, पुणे ११

गुरुद्य अभियंता, (विप्र) जलसंपदा विभाग, पुणे ११

आयुक्त, आर्दिवार्षी विकास नाशक

जिल्हाधिकारी व मंदस्य मंचिय, जिल्हा नियोजन व विकास मंडळ, पुणे

जिल्हा योगागार अधिकारी, गृष्णे अहमदनगर.

एकलय अधिकारी, एकान्तिक आर्दिवालो विकास प्रकल्प, घावेश्वर

महालंगरायापाल महागट्ट (लंग्रा व अनुरुग्णा) मुंबई नागापूर.

महालंगरायापाल महागट्ट (लंग्रा पंज्ञा) मुंबई नागापूर.

आंतरिक बलागार व उपसचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय

उपरांची, लघुपाटवंद्यारे, जलरोपदा विभाग, मंत्रालय.

वित्त विभाग, (व्यय १२/१४ / अर्थगंकला-२ त ११) मंत्रालय, मुंबई

अर्थशास्त्रा (३ प्रती) लपा-१/२ (सिचनव्यय) कामे, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई

कदम अधिकारी (का.६/७) मंत्रालय, मुंबई

गांडीनी व चलसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई

र्ही. मंशाम, मंगाणक समन्वयक, आर्दिवार्षी विकास विभाग, मंत्रालय.